

आहेत, हे जाणून घेऊ शकतो. त्यानुसार माल विकायला काढायचा की नाही, हे तो ठरवतो. या मोबाईल सेवेने अडत्यांच्या एकाधिकारशाहीला एका अर्थनि तडे जाऊ लागले आहेत. ही वस्तुस्थिती अडतेही मान्य करू लागले आहेत.

गेल्या वर्षी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजारात एका अडत्याकडं तुरीची खेरेदी सुरु होती. दीड - दोन एकर ते बीस एकर अशा टप्प्यांतले शेतकरी तुरीचे नमुने अडत्याकडं आणून दाखवत होते. मोठा घोळका जमलेला होता. आमच्या गप्पा चालू होत्या. त्यातच कमी - अधिक भाव करून अडत्या माल घेत होता. एका शेतकऱ्याने अडत्याला तुरीचा नमुना दाखवला; पण भाव पाडल्यामुळे तो अडत्यावर वैतागला. त्याची भावासाठी घासाधीस चालली होती. तो शेतकरी गेल्यावर अडत्या म्हणाला, 'पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत. पूर्वी सकाळी बोली व्हायच्या आधी शेतकरी माल बाजारात आणून टाकायचा.आता हे शेतकरी सकाळी मोबाईलवरून विचारात. बाजार काय? कितीला माल घेणार? मग दोन - चार जण एकत्र टेप्पो करून माल घेऊन येतात. माल दिला की आल्या पावली परत, अडत्या शेतकऱ्यांचं कौतुक करत नव्हता; तो वस्तुस्थितीची निरपेक्ष माहिती देत होता.

शेतकरीही 'शेठ, शेवटी आम्ही तुमच्याच दावणीला बांधलेले.' असं म्हणत अडत्याला चुकाकरत होते. माल अडत्यालाच द्यावा लागतो, हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे; पण भाव मिळवण्यासाठी थोडा का होईना पण अडत्याला नडण्याचं धाडस शेतकरी करू लागले आहेत. कारण तो आसपासची माहिती करून घेऊ लागला आहे. दोन वषापूर्वी लातूरमध्ये तुरीची खेरेदी प्रति किलो ३२ रुपयांनी सुरु झाली. ती वाढत वाढत ६० - ६२ रुपयांपर्यंत गेली. त्यामुळे गेल्या वर्षी शेतकऱ्याला तुरीला जादा भाव

मिळावेत, असं वाटत होतं. त्यामुळं ऐन मोसमात देखील शेतकरी तूर बाजारात आणायला तयार नव्हते. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला एक पदाधिकारी सांगत होता, 'शेतीमालाचं होईंग करण्याचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. शेतकरी मालाला भाव कसा मिळेल, याचा विचार करून माल बाजारात आणतात. हे सगळ्याच शेतकऱ्यांना जमतं असं नव्हे; पण बदलता ट्रेड हा पदाधिकारी स्पष्ट करून सांगत होता; त्याची दखल घ्यायला हवी.

मोबाईल आणि इंटरनेटच्या सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यानं त्यांना देशी - परदेशी बाजारांतील घडामोर्डीची माहिती मिळू लागली आहे; म्हणून पुरामुळं पाकिस्तानमधील कांद्याच्या पिकांचं नुकसान झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतातील कांद्याला अधिक मागणी असू शकते आणि भावही जास्त मिळू शकतील, हे इथला शेतकरी आता जाणू लागला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोर्डीची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचू लागलेली आहे. ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणारी सुविधाही अधिक सोप्या पद्धतीने उपलब्ध होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना हवामानाची स्थिती, पिकांचा ठिकिठिकाणच्या बाजारांतील भाव, आवक - जावक अशा शेतीबाजाराशी निगडित माहिती पुरवणाऱ्या संस्थाही कार्यरत झाल्या आहेत. रॉयटरसारख्या मूळच्या न्यूज बिझेनेसमधील संस्थेने भारतात शेतकऱ्यांसाठी एसएमएस सेवा सुरु केलेली आहे. त्याद्वारे शेती व्यवसायाशी

संबंधित माहिती दररोज शेतकऱ्यांना पुरवली जाते. या माहितीच्या आधारे शेतकरी आर्थिक फायदा करू घेऊ शकतो.

माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होत असलेला हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे; पण त्याचा फायदा बहुतांशी मोठ्या आणि मध्यम स्वरूपाच्या शेतकऱ्यांना अधिक होताना दिसतो. देशी - परदेशी बाजारातील घडामोर्डीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याची क्षमता या शेतकऱ्यांमध्ये असते. भाव मिळेपर्यंत मालाचं होईंग हे शेतकरी करू शकतात. तेवढी उत्पादनक्षमताही त्यांच्याकडं असते. छोट्या शेतकऱ्यांकडं जर्मीन कमी, उत्पादन क्षमता कमी, आर्थिक क्षमता कमी... अशा स्थितीत तो नव्या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकत नाही, हे वास्तवही लक्षात घेतले पाहिजे.

संपर्क: ९८८७२२१५०६५

लेखक अभ्यासू तरुण पत्रकार असून सदर लेखातील संबंधित विषयाचा खास अनुभव त्यांनी येथे मांडला आहे. ■ ■



# वर्षा-जल

रेनवॉटर हावेस्टिंग

KFP: जगात प्रथमच, भूजल पातळी वाढवून शेती वाचविण्याचे यशस्वी पेटंटप्राप्त तंत्रज्ञान

## अतिवृष्टी ओला दुष्काळ



वस्तुदेवता आवश्यकतेपेक्षा जास्त प्रसन्न झाली, तरीही पंचाईत! शेतातून वाढून जाणारे पाणी त्याच्या सोबत मातीही वाढून नेते... यावर उपाय एकच - केएफपी स्ट्रक्चर !

दर हेक्टरी फक्त २२,५००/- रुपयांत कायमचे चिंतामुक्त व्हा.

केडिया रेनवॉटर हावेस्टिंग प्रा. लि. औरंगाबाद  
 Authorised Implementer of KFP Rainwater Harvesting System (Patented)  
 ई-मेल: info@varshajal.com वेबसाईट: www.varshajal.com  
 संपर्क: ०२४०-३२०३१६३ / ९३७१७ ८०७०१ (अधिक माहिती पूर्वील पानावर)